

विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक

राज्यपालांचे अभिभाषण सकाळी ११.०० वाजता सुरु होणार आहे. अभिभाषण संपल्यानंतर २० मिनिटांची विश्रांती राहिल. त्यानंतर विधानसभेच्या दिवसाच्या कामकाजाचा क्रम पुढीलप्रमाणे राहिल :-

महाराष्ट्र विधानसभा दिवसाच्या कामकाजाचा क्रम सोमवार, दिनांक ६ मार्च, २०१७

शुभारंभ : वंदे मातरम्.

एक : राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवणे.

दोन : राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव.

तीन : पुढील अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात येतील :-

(१) मुख्यमंत्री : (क) सन २०१७ चा अध्यादेश क्रमांक १ — मुंबई महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश, २०१७ सभागृहासमोर ठेवतील.

(ख) सन २०१७ चा अध्यादेश क्रमांक ३ — मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश, २०१७ सभागृहासमोर ठेवतील.

(ग) सन २०१७ चा अध्यादेश क्रमांक ६ — मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, २०१७ सभागृहासमोर ठेवतील.

- (२) **महसूल मंत्री** : सन २०१७ चा अध्यादेश क्रमांक २ — महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) अध्यादेश, २०१७ सभागृहासमोर ठेवतील.
- (३) **ग्रामविकास मंत्री** : सन २०१७ चा अध्यादेश क्रमांक ५ — महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) अध्यादेश, २०१७ सभागृहासमोर ठेवतील.
- (४) **सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री** : सन २०१७ चा अध्यादेश क्रमांक ४ — महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग (सुधारणा) अध्यादेश, २०१७ सभागृहासमोर ठेवतील.

चार : सन २०१६-२०१७ च्या पुरवणी मागण्या सादर करणे.

पाच : विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधानपरिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राष्ट्रपती/ राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याचे जाहीर करण्यात येईल.

सहा : **शासकीय विधेयके :**

पुरःस्थापनार्थ :-

- (१) सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक १ - मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१७.
- (२) सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक २ - मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१७.
- (३) सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३ — महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) विधेयक, २०१७.

सात : शोक प्रस्ताव -

अॅड. चंद्रकांत मोहनलाल छाजेड, माजी वि.स.स. व माजी राज्यमंत्री, सर्वश्री जांबुवंतराव बापुरावजी धोटे, आनंदराव कोंडिबा देसाई, पुंजाजी बापुजी कडू-पाटील, माणिकराव उर्फ रावसाहेब रामचंद्र आपोतीकर, वामनराव उर्फ बाबासाहेब बाजीराव भोकरे, बाबुसिंग दगडूसिंग राठोड, चंद्रशेखर धोंडिबा भोसले, माजी वि.स.स. यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक प्रस्ताव.

विधान भवन,
मुंबई,
दिनांक : ५ मार्च, २०१७

डॉ. अनंत कळसे,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.